

शपथेवर पुढील सरतपास सौ रहाटे मॅडम अधिवक्ता अर्जदारा तर्फे :-

०७. शपथपत्र नि.क्र. यु-०६ मला दाखविले. त्यावर माझा सही आहे. त्यातील मजकूर माझ्या सांगितल्याप्रमाणे खरा व बरोबर आहे. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल माझे मला जिल्हा शल्य चिकीत्सक यानी दिलेले मुळ प्रतीवरून पडताळणी केलेले अपंगतत्व प्रमाणपत्र दाखविले त्यावर माझे नाव नमूद असून त्यावर जिल्हा शल्य चिकीत्सक यांची सही आहे, त्यास नि. यु-१४ देण्यात येते. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल मुळ प्रतीवरून पडताळणी केलेले माझे आधार कार्डची प्रत दाखविली त्यास नि. यु १५ देण्यात येते. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल माझे कॉलेज सोडल्याच्या प्रमाणपत्राची मुळ प्रतीवरून पडताळणी केलेले प्रत दाखविली त्यास नि. यु १६ देण्यात येते. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल माझे गैरअर्जदार क्रमांक १ यानी मला दिलेल्या ओळखपत्राची मुळ प्रतीवरून पडताळणी केलेले प्रत दाखविली त्यास नि. यु १७ देण्यात येते. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल मी गैरअर्जदार याना रजिस्टर पोष्टा व्दारे पाठवीलल्या नोटीसची माझी प्रत व सदर नोटीस पाठवील्याची पोष्टाच्या २ पावत्या दाखविल्या त्यास अनुक्रमे नि. यु १८ ते २० देण्यात येते. आता मला मी प्रकरणामध्ये दाखल दिनांक १२.०४.२०२१ रोजीचा घटना स्थळ पंचनामा / गुन्ह्याच्या तपशीलाचा नमूना दाखविला त्यास नि. यु २१ देण्यात येते.

उलटतपासणी श्री. खेळकर अधिवक्ता गैरअर्जदार क्रमांक १ तर्फे —

हे म्हणने खरे आहे की माझा अपघात झाल्यानंतर लागलेला वैधकीय खर्च हा गैरअर्जदार क्रमांक १ मालक यानी लावला. हे म्हणने खरे आहे की गैरअर्जदार क्रमांक १ मालक यानी कामावर असणा—या कर्मचा—यांचा विमा काढला होता. हे म्हणने खरे नाही की मी जी नुकसान भरपाईची मागणी केली आहे ती फक्त गैरअर्जदार क्रमांक २ विमा कंपनी कडून करायला पाहीजे होती. अर्जदार स्वतः सांगतो की दोघानीही नुकसान भरपाईची रक्कम दयायला पाहीजे. हे म्हणने खरे नाही की मी गैरअर्जदार क्रमांक १ याना खोटी नोटीस पाठविली. हे म्हणने खरे नाही की मी

डब्ल्यूसीए. १०/२०२२

पा.क्र. ६

नि.क्र.यु-०६

नुकसान भरपाईची जास्तीच्या रकमेची मागणी केली आहे. हे म्हणने खरे नाही की मी खोटी साक्ष देत आहे.

गैरअर्जदरार क्रमांक २ चे उलट तपासाकरीता तहकूब :

माझे समक्ष

स्वा/—

(श्रीमती रू.वि. मेटे)

आयुक्त

चंद्रपुर.

दिनांक : १५.११.२०२४.

कामगार नुकसान भरपाई कायदा
कामगार न्यायालय, चंद्रपुर